Manufacturers of : **AUTOMOTIVE HALOGEN, INCANDESCENT, LED LAMPS & HOUSE LED LAMPS**

 329, Avior Nirmal Galaxy, Near Deep Mandir Cinema, L.B.S. Marg, Mulund (W), Mumbai - 400 080. India

📞 : +91 22 2565 1355 🌐 : www.uravilamps.com 🖂 : info@uravilamps.com

CIN: L-31500 MH 2004 PLC 145760



Date: Thursday, 09 November 2023

To,

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

NSE Symbol: URAVI

Scrip Code: 543930

Through NEAPS Portal

Through BSE Listing Centre

Subject: Newspaper Advertisement pursuant to Regulation 30, 33 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations. **2015.**

Dear Sir/ Madam,

Pursuant to provisions of Regulation 30, 33 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith copy of newspaper publications of unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023, published in the "Business Standard" in the English Language and "Navakal" in the Marathi Language on November 09, 2023.

Kindly take the same on your records.

For and on behalf of Uravi T and Wedge Lamps Limited

Kaushik Damji Gada Whole-time Director & CFO DIN: 00515876 Address: B-705, Kalinga, Nirmal Nagar, M.G. Link Road Mulund (West), Mumbai - 400 080

Enclosed: Copy of Publications in Business Standard and Navakal

PLANT 1: Q-6, Rajlaxmi Techno Park, Nashik-Bhiwandi Bypass, Sonale Village, Bhiwandi, Dist. Thane - 421 302, Maharashtra, INDIA.

PLANT 2: Plot No.30-B, Sicop Industrial Estate, Dist. Kathua - 184102, Jammu & Kashmir, INDIA.

LAFFAN SOFTWARE LIMITED

Regd Office: 205, Haribol Roy Market, 2nd Floor A.T. Road, Near Saraf Building, Kamrup, Guwahati, Assam, India - 781001 Corp. Office: 21/7, Sahapur Colony, Ground Floor, Kolkata, West Bengal, India - 700053

(CIN : L72200AS1985PLC002426)

Email : laffan@mail.com Website : laffan.co.in Tel : +919163513015 Unaudited Financial Results of Laffan Software Limited for the quarter and half year ended September 30, 2023 prepared in compliance with the Indian Accounting Standards (IND-AS)
(Amount in Rs. Lakhs

Statement of Unaudited Financial Results For The Quarter and Half Year Ended 30th September, 2023							
Particulars	Quarter Ended 30-09-23	Quarter Ended 30-09-22	Year Ended 31-03-23				
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
Total income from operations (net)	1.425	1.320	16.105				
Net Profit / (Loss) for the period	(0.141)	0.143	(4.227)				
(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)							
Net Profit / (Loss) for the period before Tax,	(0.141)	0.143	(4.227)				
(after Exceptional and/or Extraordinary Items)							
Net Profit / (Loss) for the period after Tax,	(0.141)	0.143	(4.227)				
(after Exceptional and/or Extraordinary Items)							
Total Comprehensive Income for the period	(0.141)	0.143	(4.227)				
(Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and							
Other Comprehensive Income (after tax))							
Equity Share Capital	1,522.170	1,522.170	1,522.170				
Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	751.456				
Earnings Per equity Share (of Rs.10/-each)							
(for continuing and discontinuing operations)							
(a) Basic:		0.001	-				
(b) Diluted:	-	0.001	-				

- Above results were reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on Tuesday, 07th November, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the results for the quarter and half year ended September 30, 2023.
- The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year ended Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half year ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.msei.in and Company's website: laffan.co.in
- The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read together with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and anies (Indian Accounting Standards) Rules, 2016 as amended. For and on behalf of Laffan Software Limited

Date: November 08, 2023 Place : Kolkata DIN: 08443518



URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED

CIN: L31500MH2004PLC145760
Address: Shop No. 329, Avior, Nirmal Galaxy, L. B. S. Marg, Mulund (W), Mumbai-400 080 INDIA

			Lakh exce	
SL. No.	Particulars	Quarter Ended Sept. 2023	Half year Ended Sept. 2023	Quarter Ended Sept. 2022
1	Total Income	1.081.55	1.976.05	942.24
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	79.87	132.84	71.52
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items#)	79.87	132.84	71.52
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items#)	57.53	119.49	35.71
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After tax) and Other Comprehensive Income (After tax)]	54.61	116.57	34.43
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- Per Share)	1,100	1,100	1,100
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	1,359.33	-
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (For continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	0.52	1.09	0.32
	2. Diluted:	0.52	1.09	0.32

- Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Results are available on the websites of the Stock Exchange(s) i. e. https://www.bseindia.com & https://www.nseindia.com and on th website of the Company at www.uravilamps.com 2 The Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023
- have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on 08th November, 2023.
- 3 The Financial Results are prepared in accordance with the India Acccounting Standard (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2018.
- 4 The financial results for the quarter ended 30th September 2023, have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
- 5 The Company operates in one segment i. e. manufacturing and supply of automotiv components and considers it to be a single reportable business segment. as per IND AS 108 and therefore Segment results and Segment information have not been st

Uravi T and Wedge Lamps Limited

Mr. Niraj Gada Date: 08.11.2023 Managing Director & CEO DIN: 00515932

E-AUCTION SALE NOTICE
BASE CORPORATION LIMITED (in LIQUIDATION)
CIN: U30007KA1987PLC023168
Reg.Office: FLAT NO. S2, 2ND FLOOR, NO.13 LOHAN'S REGENT,
SUNDERMURTHY ROAD, COX TOWN BANGALORE-560005, KARNATAKA.

E-AUCTION SALE NOTICE UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 Notice is hereby given to the public in general under Insolvency and Bankruptcy Code 2016 and the regulations made thereunder that the Company-Unit/Assets of the BASI CORPORATION LIMITED (in Liquidation) ("Corporate Debtor") is being proposed to be sold as a Going-Concern Basis or "Mode of Sale" Basis under Regulations 32 (a) to (f) he Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process Regulations), 2016 o 'AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" through e-auction platform. The said proposition for disposition vithout any kind of warranties and indemnities.

Email: basecliquidator@gmail.com, ipkpraju@gmail.com.

The bidding of the assets stated in the below table shall take place through online e-auctic service provider, M/s National E-Governance Services Limited (NeSL) via website https://nbid.nesl.co.in/app/login.

Sub	omission of Requisite Forms, Affidavits, claration etc., by the Prospective Bidder.	F	rom 09-11-2023	To 23-11-2023.
Site	e Visit / Inspection Date.	F	rom 24-11-2023	To 04-12-2023.
Las	t Date for Submission of EMD.	(05-12-2023 by 5:00	PM.
with	te and Time of E-Auction. In unlimited extension of 5 minutes Incremental bids.	0	07-12-2023, 10 A 08-12-2023, 10 A.I	.M.to 5 P.M (SI.No.1). M. to 5 P.M. (SI.No.2,3).
The	Brief Particulars of sale are as follows:			
SI.	Following Group/Lot of Assets availabl for sale in E-Auction.	е	Reserve Price (INR) (in Cr)	EMD (INR) (in Cr)
1.	UNIT-SOLAN as a Going Concern.		37.54	3.754
2.	LAND & BUILDING at SOLAN.		14.67	1.446
^				

3. PLANT & MACHINERY at SOLAN UNIT. 22.87 The E-Auction will be with unlimited extension of 5 minutes for incremental bids. The BID Increment amount is Rs.10 Lakhs for SI.No.1 and Rs.5 Lakh for SI. No. 2,3 nterested applicant may refer to complete F-Auction Process Information Document

containing details with respect to e-auction Bid Application Form, Declaration and Undertakings, Other Forms, Terms and Conditions with respect to the sale of assets and it online auction sale available on the e-auction platform https://nesl.co.in/auction-notices under-ibc/ and also on the website of the Corporate Debtor at https://www.basecorp.in. The schedule of Payments for the successful bidder shall be as under

IBBI (Liquidation Process) Regulation 33 Schedule-I Mode of Sale states that Balance Sale Consideration shall be paid before 90 days. However, the payment of balance sal consideration after 30 days from the date of declaration of successful bidder shall attract nterest at the rate of 12%. Provided further that the sale shall be cancelled if the payment not received within ninety (90) days.

The Liquidator has the right to accept or reject or cancel any bid or extend or modify any term of the E-Auction at any time without assigning any reason. For any query regarding e-auction bidding, Contact: Mr. Gunjan Narula at +91-8447018554 having E-mail: gunjann@nesl.co.ir or Mr. Araventhan at +91-9384676709 E-mail: araventhanse@nesl.co.in and for asset / sale elated issues please contact Mr. Konduru Prasanth Raju, Liquidator at +91-9980591019 o e-mail at basecliquidator@gmail.com.

> KONDURU PRASANTH RAJU Liquidator In the matter of BASE Corporation Limited Reg. No. IBBI/IPA-002/IP-N00708/2018-2019/12200



JAYKAY ENTERPRISES LIMITED

CIN: L55101UP1961PLC001187 REGISTERED OFFICE : KAMLA TOWER KANPUR UP 208001 Tel:-+91 512 2371478-81 Fax: +91 512 2390854 E-mail:cs@jaykayenterprises.com, Website:- www.jaykayenterprises.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

(₹ in L							
				CONSO	LIDATED		
S.	Particulars		Quarter ende	d	Half Yea	r Ended	Year Ended
No.	Faiticulais	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	814.18	695.30	1,336.93	1,509.48	2,325.13	4,695.53
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	248.86	74.04	56.73	322.90	57.45	1,105.54
3	Net Profit / (Loss) for the period beforetax (after Exceptional and/or Extraordinary items#)	248.86	74.04	56.73	322.90	57.45	1,105.54
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	324.55	74.04	56.73	398.59	57.45	826.72
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	66.78	-220.42	842.53	-153.64	681.09	2,126.66
6	Equity share capital (Face value of ₹ 1 per share)	584.58	584.58	524.68	584.58	524.68	524.68
7	Other equity (Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		'	'	'	-	13,097.59
8	Earning per share (of ₹ 1 each) (for continuing and discontinued operations)						
	Basic- In Rupees	0.43	0.08	0.15	0.51	0.12	1.43
	Diluted-In Rupees	0.43	0.08	0.14	0.51	0.11	1.31
I.	The key standalone financial information of the Com	oany is as und	er:-				(₹ in Lakhs)
				STAND	ALONE		
S.			Quarter ende	d	Half Yea	r Ended	Year Ended

30-Sep-23 30-Jun-23 30-Sep-22 30-Sep-23 30-Sep-22 31-Mar-23 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Revenue from operations Profit/(loss) for the period/year before tax # 248.71 21.44 -14.36 270.15 -46.91 778.7 Profit/(loss) for the period/year after tax # The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2023, filed with the

website i.e. www.jaykayenterprises.com and also on the Bombay Stock Exchanges website www.bseindia.com. The above financial results for the quarter and half year ended September 30, 2023, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on November 07, 2023. These were subjected to limited review by M/s P.L.Tandon & Company Chartered Accountants, Statutory Auditors of the Company

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format

of financial results (Consolidated & Standalone) for the quarter and half year ended September 30, 2023, are available on the Company'

For and behalf of the Board of Directors of Jaykay Enterprises Limited

Abhishek Singhan Chairman & Managing Director DIN:00087844

CAMS

Place: New Delhi Date: 07-11-2023

Computer Age Management Services Limited

www.camsonline.com

Statement of Unaudited Consolidated Financial Results For the **Quarter & Half Year ended 30 September 2023**

		(RI	ipees in iai	kns except	EPS and ur	niess otner	vise stated)
Sr. No.	Particulars		Quarter ende	d	Half Ye	ar ended	Year ended
01.140.	i articulars	30 Sep 2023	30 Jun 2023	30 Sep 2022	30 Sep 2023	30 Sep 2022	31 Mar 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	27,508.31	26,129.87	24,237.01	53,638.18	47,901.62	97,182.72
2	Profit before tax from ordinary activities	11,235.22	10,120.49	9,694.98	21,355.71	18,385.41	38,018.73
3	Profit before tax (after extraordinary items)	11,235.22	10,120.49	9,694.98	21,355.71	18,385.41	38,018.73
4	Profit after tax for the period attributable to:						
	Owner's of the company	8,450.74	7,633.97	7,214.31	16,084.71	13,691.99	28,524.83
	Non-Controlling interest	(72.70)	(66.30)	(4.34)	(139.00)	(21.56)	(61.39)
	-	8,378.04	7,567.67	7,209.97	15,945.71	13,670.43	28,463.44
5	Total comprehensive income for the period						
	attributable to:						
	Owner's of the company	8,458.81	7,539.86	7,254.04	15,998.67	13,761.69	28,503.87
	Non-Controlling interest	(68.10)	(66.52)	(4.34)	(134.62)	(21.56)	(61.39)
	•	8,390.71	7,473.34	7,249.70	15,864.05	13,740.13	28,442.48
6	Paid-up share capital (par value of						
	Rs 10/- each fully paid)	4,912.25	4,901.27	4,899.36	4,912.25	4,899.36	4,899.36
7	Other equity						73,273.10
8	Earnings per share (par value of Rs 10/- each)*						
	1. Basic	17.24	15.58	14.74	32.81	27.98	58.26
	2. Diluted	17.12	15.49	14.64	32.65	27.80	57.88
* 500	In an at a second line of the attended to the	all as a sales also					

EPS is not annualized for the quarter & half year ended periods

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available at www.bseindia.com, www.nseindia.com and the Company's website i.e. www.camsonline.com.

2. 01	Chadalted I mandarresults of Computer Age Management Cervices Elimited (standardie infancial results)											
Sr. No.	Particulars		Quarter ende	d	Half Ye	Year ended						
01.110.	Turticulars	30 Sep 2023	30 Jun 2023	30 Sep 2022	30 Sep 2023	30 Sep 2022	31 Mar 2023					
L'		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)					
1	Revenue from operations	25,496.58	24,357.14	23,198.19	49,853.72	45,839.24	92,861.69					
2	Profit before tax from ordinary activities	10,907.31	9,779.99	9,357.94	20,687.30	17,718.37	36,554.73					
3	Profit before tax (after extraordinary items)	10,907.31	9,779.99	9,357.94	20,687.30	17,718.37	36,554.73					
4	Profit after tax	8,138.12	7,323.20	6,967.62	15,461.32	13,200.02	27,454.03					

For Computer Age Management Services Limited

Anui Kumai

Place: Chennai Date: 08.11.2023 Managing Director

Registered Office: New No.10, Old No.178, M.G.R. Salai, Nungambakkam, Chennai 600034 Tamil Nadu, India; Tel: +91 44 2843 2770; Website: www.camsonline.com; Corporate Identity Number: L65910TN1988PLC015757

JHS SVENDGAARD LABORATORIES LIMITED

Redg Office: Trilokpur Road, Kheri (Kala-amb), Tehsil-Nahan, Distt. Sirmour, Himachal Pradesh - 173030, INDIA CIN-L74110HP2004PLC027558

						(Rs in lacs)
Particulars	Quarter Ended 30 th September 2023 Unaudited	Quarter Ended 30 th June 2023 Unaudited	Quarter Ended 30 th September 2022 Unaudited	Half Year Ended 30 th September 2023 Unaudited	Half Year Ended 30 th September 2022 Unaudited	Year Ended 31 st March 2023 Audited
Total income from operations	1912.55	1630.99	2357.29	3543.54	4419.55	9,613.55
Net Profit / (Loss) for the period (before tax,	(99.38)	(316.40)	(105.79)	(415.77)	(322.05)	(432.05)
exceptional item and/or extraordinary items)						
Net Profit / (Loss) for the period (before tax after	(99.38)	(316.40)	(105.79)	(415.77)	(322.05)	(432.05)
exceptional and/or extraordinary items)						
Net Profit / (Loss) for the period (after tax	(72.98)	(258.86)	(91.56)	(331.83)	(486.99)	(1,834.00)
exceptional and/or extraordinary items)						
Total comprehensive income for the period	(68.01)	(250.18)	(90.52)	(331.83)	(483.99)	(1,843.90)
Equity Share Capital (Face value of Rs 10 each)	7,839.68	7839.68*	7839.68*	7,839.68	7839.68*	7839.68*
Earnings per equity share (of Rs 10 each)						
(a) Basic (Rs)	(0.09)	(0.33)	(0.11)	(0.42)	(0.62)	(2.34)
(b) Diluted (Rs)	(0.09)	(0.33)	(0.11)	(0.42)	(0.62)	(2.34)

Key numbers of Standalone Financial Results

Particulars	Quarter Ended 30 th September 2023 Unaudited	Quarter Ended 30 th June 2023 Unaudited	Quarter Ended 30 th September 2022 Unaudited	Half Year Ended 30 th September 2023 Unaudited	Half Year Ended 30 th September 2022 Unaudited	Year Ended 31 st March 2023 Audited
Total income from operations	1,912.55	1,630.99	2,357.28	3,543.54	4,419.55	9,613.55
Profit / (Loss) for the period	(99.33)	(316.29)	(105.77)	(415.61)	(321.88)	(2,294.52)
(after extraordinary activities but before tax)						
Profit / (Loss) for the period	(72.93)	(258.75)	(91.54)	(331.67)	(486.82)	(1,751.71)
(after extraordinary activities and tax)						
Total comprehensive income for the period	(67.96)	(250.07)	(90.50)	(318.02)	(483.82)	(1,761.61)

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30th September 2023 as reviewed by Audit Committee and approved by Board in its meeting dated November 7, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and full format of the Financial Results for the quarter and half year ended 30th September 2023 are available at the website of the BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on Company's website at
- The National Company Law Tribunal. Chandioarh Bench ("NCLT") on August 10, 2023, had approved the Composite Scheme of Arrangement between JHS Svendgaard Retail Ventures Private Limited ("Resulting Company"), JHS Svendgaard Brands Limited ("Transferor Company") and JHS Svendgaard Laboratories Limited ("Transferor Company") and their respective shareholders and creditors ("Scheme") under the provisions of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act)" read with the Rules framed thereunder. This Scheme is set to become effective as of the appointed date, which is the 1" of April 2021 and the certified order copy was submitted to the concerned Registrar of Companies, on the 28th of August, 2023. As a result:
- Companies, on the 28" of August, 2023. As a result:
 The Transferor Company has undergone a merger with the Transferoe Company and its financial data has not been consolidated in these financial results.
 On the 12th September 2023, Transferoe Company issued 1,34,96,297 shares to the shareholders of Transferor Company in accordance with the ratio outlined in the scheme. An application for listing has already been submitted to the Stock Exchanges. While NSE granted in-principal approval for the listing of these shares on November 2, 2023, the same approval from BSE is sill pending.
 The Resulting Company has been demerged and is no longer a subsidiary company, Its financials have also not been consolidated in these financial results and also, allotted 64,92,600 equity shares to the shareholders of JHS Svendgaard Laboratories Limited on the 12th September, 2023, in accordance with the scheme's specified ratio. These shares are currently in the process of being listed with both BSE and NSE.
- ursuant to the approval of Composite Scheme of Arrangement between JHS Svendgaard Retail Ventures Private Limited (""Resulting Company""), JHS Svendgaard Brands Limited (""Transferor Company"") and JHS Svendgaard Laboratories Limited (""Demerged /Transferoe Company"") and their respective shareholders and creditors effective as of the appointed date, which is the 1" of April 2021 ("Scheme") by NCLT (Chandigarh Bench) vide order dated 10.08.2023, an allotment of 1,34,96,297 shares were made on 12.09.2023 by Transferee Company to the shareholders of Transferor Company For and behalf of endgaard Laboratories L Therefore, the equity share capital stands reinstated accordingly.

ate: November 08, 2023 lace : New Delhi

Managing Director DIN 00051501



GPT INFRAPROJECTS LIMITED

Registered Office : GPT Centre, JC - 25, Sector - III, Salt Lake, Kolkata - 700 106 CIN - L20103WB1980PLC032872, Phone - 033 - 4050 7000 Website - www.gptinfra.in, Email: gil.cosec@gptgroup.co.in

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 (₹ in lakhs)

		Quarter Ended	Year to date ended	Quarter Ended
	Particulars	30.09.2023	30.09.2023	30.09.2022
		Reviewed	Reviewed	Reviewed
1	Total Revenue from operations	23,362.50	46,952.28	15,269.74
2	Net Profit before tax from ordinary activities	1,963.15	3,645.87	713.24
3	Net Profit after tax from ordinary activities	1,351.22	2,674.89	551.75
4	Total Comprehensive Income for the year	1,325.62	2,403.74	377.51
5	Equity Share Capital of face value of ₹ 10/- each	5,817.20	5,817.20	2,908.60
6	Other Equity (Excluding Revalution Reserve) as on 31.03.2023 ₹ 19,149.67 Lakhs			
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)*			
	Basic and Diluted	2.32*	4.60*	0.95*

Additional information on standalone financial results are as follows:

	Additional information on standatone financial res	uits are as it	Julows .	(₹ in lakhs)
Dankinulana		Quarter Ended	Year to date ended	Quarter Ended
	Particulars	30.09.2023	30.09.2023	30.09.2022
		Reviewed	Reviewed	Reviewed
(a)	Total Revenue from operations	22,166.36	45,596.55	14,941.72
(b)	Profit before taxes from ordinary activities	1,522.83	3,596.02	808.85
(c)	Profit after taxes from ordinary activities	1,139.03	2,697.13	582.30
(d)	Total Comprehensive Income for the year	1,139.03	2,697.13	582.30

- The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website www.gptinfra.in.
- The Board of Directors of the Company have declared Interim Dividend @10% i.e. ₹ 1.00 per Equity share. The record date for payment of interim dividend for shares in physical as well as in demat form has been fixed on 24th November 2023.
- There are no extra ordinary items during the above periods.

For and on behalf of Board of Directors

D. P. Tantia Place: Kolkata Chairman Date: November 8, 2023 DIN - 00001341



PRESTIGE ESTATES PROJECTS LIMITED CIN: L07010KA1997PLC022322

Registered Office: Prestige Falcon Tower, No.19, Brunton Road, Bengaluru - 560025Tel: +91 80 25591080, Fax: +91 80 25591945

Email: investors@prestigeconstructions.com; Website: www.prestigeconstructions.com

Extracts from the Consolidated Unaudited Financial Results of Prestige Estates Projects Limited for the quarter and half-year ended September 30, 2023:

(Rs. In Million)

51.	Particulars	Quarter En	ded		Six Months	Year ended	
No.		30-Sept-23 Unaudited	30-June-23 Unaudited		30-Sept-23 Unaudited		31-Mar-2 Audited
1.	Total income from operations	32,560	19,663	14,747	52,223	34,865	87,720
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11,741	4,084	667	15,825	2,702	10,896
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,667	4,041	2,111	15,708	5,618	14,143
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	9,103	3,178	1,486	12,281	3,997	10,668
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,099	3,178	1,492	12,277	4,003	10,659
6.	Paid up Equity Share Capital	4,009	4,009	4,009	4,009	4,009	4,009
7.	Earnings Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations) – Basic :	21.22	6.66	3.51		8.62	23.49
	Diluted:	21.22	6.66	3.51	27.88	8.62	23.49

Extracts from the Standalone Unaudited Financial Results of Prestige Estates Projects Limited for the quarter and half year ended September 30, 2023:

Sl. No.	Particulars	Quarter En	ded		Six Months	Year ended	
		30-Sept-23	30-June-23 Unaudited	30-Sept-22 Unaudited			
1.	Total income from operations	10,577	5,708	8,429	16,825	18,255	44,367
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	1,390	408	595	1,798	1,702	3,946
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	1,390	408	595	1,798	1,906	4,150
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	1,290	390	453	1,680	1,575	3,409
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,286	390	453	1,676	1,575	3,401
6.	Paid up Equity Share Capital	4,009	4,009	4,009	4,009	4,009	4,009
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	63,559	62,874	60,658	63,559	60,658	62,484
8.	Net worth	67,568	66,883	64,667	67,568	64,667	66,493
9.	Debt	30,461	31,095	23,511	30,461	23,511	33,446
10.	Debt Equity Ratio	0.45	0.46	0.36	0.45	0.36	0.50
11.	Earnings Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations) –						
	Basic:	3.22	0.97	1.13	4.19	3.93	8.50
	Diluted:	3.22	0.97	1.13	4.19		8.50
12.	1	604	1,132	791	604	791	1,018
13.	Debt Service Coverage Ratio	0.61	1.03	0.77	0.71	0.68	0.91
14.	Interest Service Coverage Ratio # Exceptional and/or Extraorc	2.36	1.45	1.72	1.93	2.07	2.16

accordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

a) The above unaudited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 7 November 2023.

b) The statutory auditors have carried out limited review of the above results c) The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 33 & 52 of the Listing Regulations. The full format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 are available on the Company's website www.prestigeconstructions.com and can also be viewed on the stock exchange websites of www.nseindia.com and www.bseindia.com.

d) For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) NSE & BSE and can be viewed on the websites

i.e. www.nseindia.com and www.bseindia.com e) The results have been prepared in accordance with IND AS prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

By order of the Board of

Prestige Estates Projects Limited

Irfan Razack Chairman and Managing Director DIN: 00209022

Place: Bengaluru Date: November 7, 2023



।। न मे भक्त प्रणश्यति ।।

एसटीच्या दुःखी वाटा

एकीकडे राज्य सरकार सामान्य माणसाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून आनंदाचा शिधा वाटप करते आहे तर दसरीकडे सामान्यांसाठीच सोयीची आणि आवडती असलेल्या लाल परीचा प्रवास महाग केला जातो आहे. ही दिवाळीपुरतीची हंगामी वाढ असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. गेल्या काही वर्षापासून दिवाळीच्या काळात प्रवासी भाड्यामध्ये पंधरा ते तीस रूपयांची प्रती तिकीटामागे वाढ केली जाते. यामागचे तर्कशास्त्र मांडताना एसटी महामंडळाचे असे म्हणणे असते की, दिवाळीच्या काळात प्रवास होईल. तिप्पट चौपट भाडे देऊन खाजगी बसेसने प्रवास करतात. मग एसटीने पाच पन्नास रूपये भाडेवाढ केली तर त्यात चुकीचे काही नाही. परंतु खाजगी बसेसचा प्रवास आणि एसटीचा प्रवास यामध्ये तसे पाहिले तर जमीन आसमानाचा फरक पडतो. खाजगी बसेसची देखभाल किंवा अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न या बस चालकांकडून होत असतो. शिवाय प्रवाशांना सोयीच्या असणाऱ्या थांब्यावर बस थांबवली जाते. म्हणजे प्रवाशांना आपल्या घराजवळच्या थांब्यावरून चढता येते. एसटी पेक्षा किमान पन्नास टक्ने तरी आरामदायी प्रवास खाजगी बसेसमधून होतो. विशेषतः अलिकडच्या काळात सर्वच खाजगी बसेस रात्रीच्यावेळी स्लिपर कोचच असतात. परिणामी प्रवाशांना थोडा मोकळा प्रवास करता येतो. भलेही भाडे थोडे जास्त असेल. किंवा अनेकवेळेला हे खाजगी बसचालक अरेरावीसुद्धा करतात. तरी तुलनेने एसटीच्या बस ड्रायव्हर कंडक्टरपेक्षा खाजगी चालकांकडून मिळणारी वागणूक तुलनेने बरीच चांगली असते. अशा परिस्थितीत एसटीने खाजगी बसेसशी स्वतः शी तुलना करू नये. मुळातच एसटी हा सरकारी उपक्रम असल्याने तिच्या एकूणच व्यवहारामध्ये ढिसाळपणा, दिरंगाई, अरेरावी असे अनेक दुर्गुण पाहायला मिळतात खाजगी बसमध्ये प्रवाशांना विम्याचे संरक्षण मिळत नाही. एसटीने प्रवास केला तर तेवढा एक लाभ मिळू शकतो. तरीदेखील केवळ कमी भाडे असल्यानेच लोक एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. शिवाय खेड्यापाड्यापर्यंत एसटी जात असल्याने तो प्रवास अधिक खात्रीचा वाटतो.

अशा परिस्थितीत एसटी महामंडळ जर आपण खूप व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैव ठरते. अशा तात्पुरत्या बसभाडेवाढीतून तुटपुंजा नफा कमावण्याची प्रवृत्ती म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखा प्रयत्न ठरतो. विशेषतः जिथे दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या जास्त असते. आणि त्यांना शक्यतो कमी प्रवास भाड्यामध्ये आपापल्या ठिकाणी पोहचण्याची घाईपण असते. उलट अशा गर्दीच्यावेळी असलेल्या भाड्यापेक्षा अधिक सवलत देऊन आणि ज्यादा बसेस सोडून प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्याची संधी एसटी महामंडळाला साधता येऊ शकते. परंतु आधीच तोट्याच्या दःखामध्ये बुडालेली एसटी दिवाळीच्या सणातही चार दोन पैसे मिळेल म्हणून प्रयत्न करताना दिसते. राज्य

खाजगी बसेसची तुलना नको

सरकार जर आनंदाचा शिधा देत असले तरी एसटीच्या दःखी वाटा कायम आहेत हे नाकारता येणार नाहीत. याच एसटी महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी अधिक व्यावसायिक धोरण अवलंबले पाहिजे. कारण प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. खाजगी बसेस जर असल्या तरी एसटीने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण तसेच कायम आहे. उलट महिलांना पन्नास टक्के भाड्यात सवलत दिल्याने किंवा ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास उपलब्ध करून दिल्याने एसटीने जाणाऱ्यांची गर्दी वाढलेली दिसून येते. महिला वर्ग सध्या दुप्पट संख्येत प्रवास करू लागला आहे. त्यातून एसटीचा तोटाही काही प्रमाणात भरून निघतो आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एसटीला थोडे अधिक अनुदान देऊन तिच्यात व्यावसायिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी आगारांची स्वच्छता , बसेसची स्वच्छता , एसटी कर्मचाऱ्यांची बोलण्याची भाषा यामध्ये जरी सुधारणा झाली तरी एसटीचा तोटा कमी होऊ शकतो. प्रवाशांच्या संख्येबरोबरच एसटी महामंडळातला भ्रष्टाचार रोखला गेला पाहिजे आणि काटकसरीच्या उपाययोजना करून व्यावसायिक नीती अवलंबली पाहिजे. प्रयत्नातून एसटीचा तोटा लवकर भरून निघू शकतो.

तर तोटा कमी होईल

राज्य सरकारने एसटीकडून दिवाळीच्या काळात होत असलेली ही दरवाढ रद्द केली पाहिजे. ज्या सामान्य माणसाचे सोयीचे आणि हक्काचे वाहन म्हणून एसटीची ओळख दिली जाते. त्या सामान्य माणसावर दिवाळीच्या काळात अनावश्यक बोजा टाकण्याचे कारण नाही. तोटा भरून काढण्यासाठी किंवा एसटी महामंडळ नफ्यात आणण्यासाठी खूप काही योजना करता येऊ शकतात. आज एसटीकडे लाखो एकर जागा आहे. अवाढव्य बसस्थानकांबरोबर मोठमोठी बस आगारं एसटीकडे उपलब्ध आहेत तिथल्या जागेचा व्यावसायिकरीत्या उपयोग करता आला पाहिजे, अगदी खाजगी गाड्यांना पार्किंगसाठी भाड्याने जागा देण्यापासून ते जाहीरातीच्या माध्यमातून मंडळाला बराच पैसा कमावता येऊ शकतो. इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या बसेस अधिकाधिक संख्येने जर खरेदी केल्या तर तोटा कमी होऊ शकेल. पद्धतीने नफा कमावण्याचे तंत्र अवलंबता येऊ शकते. हंगामी भाडेवाढ करून एसटीचा तोटा कमी होणार नाही. ज्या कारणांसाठी एसटी ओळखली जाते. ती कारणे शाबुत राहिली पाहिजेत. सरकारने निदान काही वर्ष एसटीच्या व्यावसायिकरणासाठी सल्लागारांची मदत घ्यायला हवी आणि त्यांनी सुचवलेल्या योजनांच्या अंमलबजावणीकरीता महामंडळाच्या बाहेरच्या व्यक्तींना संधी दिली गेली पाहिजे. तोट्यात जाणारा सरकारी उपक्रम अशी एसटीची झालेली परिस्थिती दुर्दैवीच म्हणावी लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर ही गोष्टमुद्धा नफा वाढवणारी ठरू शकते. रिझर्व्हेशन्स किंवा आगाऊ बुकिंग योग्यरीतीने उपलब्ध करून दिले तरीसुद्धा

कृती - सर्वप्रथम एक वाटी मैदा पसरट भांड्यात घेऊन

त्यावर २-३ चिमुट मीठ घालावे. एक चमचा साजूक तूप

घालून मैद्याला मोहन द्यावे आणि मैद्याची घट्ट कणीक

मळावी. या कणकेला ३० मिनिटे झाकून ठेवावे. ३०

मिनिटांनी कणकेच्या लाट्या बनवून बारिकसर गोल लाटून

घ्याव्या. त्या गोल पोळीला चौकोनी आकारात कापावे.

त्यानंतर चौकोनी पुरीला पूर्ण कट न करता आतल्या आत

काप करावे. त्यानंतर जाळी सारखा भाग तयार होईल.

त्यानंतर आयताकृती घडी करून आत असलेल्या कापांना

फुलाच्या पाकळीचा आकार देण्यासाठी दोन भागात

विभागावे. पाकळीचे दोन्ही टोक व्यवस्थित घडी करावे.

तापलेल्या तेलात मंद फ्लेमवर पाकळ्या सोनेरी होईपर्यंत

चंपाकळीसाठी पाक कसा बनवावा?एकवाटी साखर

भांड्यात घ्यावी. साखर भिजेल इतके पाणी त्यात ओतावे

आणि त्याचा एकतारी पाक बनवावा. (पाक एकतारी झाला

आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पाकाचा एक थेंब

बोटावर घेऊन त्याला पिंच करून बघावे दोनही बोटांच्या

मध्ये पाकाची एक तार तयार झाल्यास तो एकतारी पाक

होतो.) पाक तयार झाल्यावर केसरी रंग घालावा. अश्या

पद्धतीने चंपाकळी अगदी खुसखुशीत बनते.

तळाव्या आणि साखरेच्या पाकात १० मिनिटे ठेवाव्या.

त्याचा आर्थिक लाभ महामंडळाला होऊ शकतो.

एक वाटी साखर, एक चमचा

तूप, केशरी रंग चिमुटभर, मीठ


चवीनुसार, पाणी गरजेनुसार, तेल

विलास कोळेकर

सुविचार खंडाळा, रत्नागिरी. मोबा.९४२२४२०६११

गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्त्वाचे असते.

गुरुवार ९ नोव्हेंबर २०२३ शक १९४५ शोभननामसंवत्सर





रवी अस्त- १८-०१

रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस, सिद्धरामेश्वर पुण्यतिथी

मद्रक, प्रकाशक **सौ. जयश्री रमाकांत खाडिलकर-पांडे** यांनी हे दैनिक नवाकाव ऑफीस आणि नवाकाळ प्रेस करिता दांगट मीडिया प्रा.लि., पत्ताः प्लॉट नं २२. दिघा एमआयडीसी. टीटीसी इंडस्ट्रीयल एरीया, विष्णू नगर, दिघा, नवी मुंबई -४००७०८ येथे छापून घेतले व नवाकाळ बिल्डिंग, १३ नवाकाळ पथ खाडीलकर रोड, गिरगांव, मुंबई -४००००४ येथे प्रसिद्ध केले. संपादक : रोहित रमाकांत पांडे

संपर्क: संपादक विभागः ८६५२२०१४४०, जाहिरात विभाग : ८१०८११६४२३, ८१०८११६४२९, छोट्या जाहिरातीः ८४२२८१७४४५. वितरण विभाग : ९५९४९३६४४१

ई-मेल navakal.1923@gmail.com 'नवाकाळ ऑफिस व नवाकाळ प्रेस'चे प्रकाशन दैनिक

'नवाकाळ' आर.एन.आय.क्र.१८१४/५७

REGD. No. MH/MR/SOUTH-143/2012-14 स्थापना ७ मार्च १९२३/ फाल्गुन वद्य ५ शके १८४४

Printed and Published by Javshree Ramakant Khadilkar-Pande On behalf of Navakal Office And Navakal Press. Printed at Dangat Media Pvt. Ltd., Address: Plot No.22, Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai 400 708. Published at Navakal Building, 13 Navakal Path, Khadilkar Road, Girgaum, Mumbai - 400 004.

Editor - Rohit Ramakant Pande

मुंबई । गुरुवार ९ नोव्हेंबर, २०२३

हश्श! गोरेसाहेब जिंकले, मानहानी टळली इंग्लंडचा नेदरलँडवर १६० धावांनी विजय

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहा पराभवानंतर गतविजेत्या इंग्लंडला अरवेर नेदरलँडसारख्या दुबळ्या संघावर १६० धावांनी विजय मिळवता आला. या विजयामुळे गोऱ्या साहेबांची मोठी नाचक्की टळली आहे. कारण नेदरलँडनेही त्यांना हरवले असते तर क्रिकेट विश्वात तोंड दाखवायला जागा राहिली नसती. तसे पाहता इंग्लंडचा संघ यापूर्वीच वर्ल्डकपमधून बाहेर फेकला गेला आहे. त्यांचा सारवळीतील पुढचा आणि शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. पण इंग्लंडची सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानकडूनही त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.



🔳 पुणे

आज पुण्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर बॅरिस्टोची विकेट झटपट गमावली त्याला आर्यन दत्तने १५ धावांवर बाद केले. त्यानंतर मलान व रूट यांची जोडी जमली. या जोडीने ८५ धावांची भागीदारी केली.

रूटचा बिकने २८ धावांवर त्रिफळा उडवला. तर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मलान ८७ धावांवर बाद झाला, त्यानंतर इंग्लंडचे तीन खंदे फलंदाज ब्रुक ११, बटलर

५, मोईन अली ४ हे झटपट बाद झाले. पण दुसऱ्या बाजूने बेन स्टोक फटकेबाजी करीत होता त्याने ८४ चेंडूत शतक झळकावले तर वॉक्सनेही ५१ धावा केल्या त्यामुळे इंग्लंडला ९ बाद ३३९ अशी विशाल धावसंख्या उभारता आली. या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँडला लागोपाठ २ धक्के बसले. ओडाऊड ५ तर एकर्मन ० एकापाठोपाठ एक बाद झाले. सलामीवीर बेरेस्सी ३७ धावांवर धावचित झाला. पण एंजेलबेचट व कर्णधार एडवर्ड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण विलीने

एंजेलब्रेचटला ३३ धावांवर तर मोईन अलीने एडवर्डला ३८ धावांवर बाद करून नेदरलँडच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. त्यानंतर निदमानारु एकाकी झुंज देत होता पण दसऱ्या बाजुने बिक २. वंडर मार्वे ०, दत्त १, मीकरण ४, लीडे १० हे झटपट बाद झाले. निदमानारु ४१ धावांवर नाबाद राहिला आणि नेदरलँडचा डाव ३७ षटकातच १७९ धावांवर आटोपला व इंग्लंडने १६० धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या रशीद व मोईन अलीने प्रत्येकी

ल २ खेळाडूंना जेलीफिशचा दंश

पणजी

गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्पर्धेतील ट्रायथलॉन दोन येथील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशने दंश केल्याची घटना घडली आहे. तर अन्य एका टायथलीटला स्पर्धेदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती दृष्टी मरीन या सरकारने नेमलेल्या खासगी जीवरक्षक संस्थेने दिली आहे. मंगळवारी जेलीफिशने दंश दोन ॲथलीटसवर झालेल्या प्रथमोपचार केले. या खेळाडूंबाबत अधिक माहिती

दृष्टी मरीनने निवेदनात की. जे जेलीफिशने दंश व्हिनेगरच्या जखमांवर उपचार करण्यात आले. जेलीफिशच्या डंखासह आणीबाणीच्या वापरण्यात येणारी अनेक साधने जीवरक्षक टॉवरमध्ये असतात. मणिपुरमधील दरम्यान १६ वर्षीय आणखी एक खेळाडचा इव्हेंटदरम्यान उपचार करण्यात त्याला जवळील सरकारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या परूष संघाला उपांत्य सामन्यात लागला.महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून २९-३९ असा पराभव पत्करल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकावर मानावे लागले. कॅम्पाबेल मल्टपर्पज क्रीडा संकुल येथे झालेल्या सामन्यात आक्रमक सुरुवात करीत हरयाणाने १२ व्या मिनिटाला महाराष्ट्रावर पहिला लोन देत

मध्यंतराला १६ अशी नाममात्र आघाडी हरयाणाकडे होती. आणखी एक लोण देत ती ३३-२२ अशी महाराष्ट्राला हरयाणावर लोण देण्याची संधी आली होती. मैदानावर शिलकी तीन खेळाड होते आणि अजय नरवालची तिसरी चढाई होती. या चढाईत त्याने अरकमला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूची पकड त्यामुळे तो होणारा लोन हरयाणाने वाचवला.

उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंडची दावेदारी अधिक मजबूत

वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीसाठी भारत, द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांचे स्थान निश्चित आहे तर चौथ्या संघासाठी न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात

सोसायटी लि.. पत्ता - इमारत क्र. २५, कन्नमवार नगर १, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०००८३ च्या सदस्या आणि संस्थेच्या इमारतीमधील १ ल्या मजल्यावरील सदनिका क्र. ३९१ च्या धारक श्रीमती निलावती चंद्रसेन वाघमारे यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता दि. १८ मे, २०२२ रोजी निधन झाले.

तंस्था याद्वारे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेमधीत दिवंगत सदस्याचे सदर भाग आणि हितसंबंध ञ्स्तांतरित करण्यास वारस किंवा वारसांकडून किंवा इतर दावेदार / आक्षेपदार किंव आक्षेपदारांकडून सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासन देवसांच्या कालावधीमध्ये, संस्थेच्या भांडवल/ मालमत्तेमधील दिवंगत सदस्याचे सदर भाग आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यास त्याच्या तेच्या/त्यांच्या दाव्यांच्या/ आक्षेपांच्या समर्थनाः नागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह, दावे किंवा आक्षेप मागवित आहे. वर विहीत केलेल्या कालावधीमध्ये जर कोणतेही दावे/ आक्षेप प्राप्त न झाल्यास, संस्था दिवंगत सदस्याच्या संस्थेच्या भांडवल / मालमत्तेमधील भाग आणि हेतसंबंधांबाबत संस्थेच्या उप-विधी अंतर्गत . देण्यात आलेल्या पद्धतीने व्यवहार करण्यास मक्त असेल. संस्थेच्या भांडवल/मालमत्तेमधील दिवंग सदस्याचे सदर भाग आणि हितसंबंध हस्तांतरि करण्यास दावे/ आक्षेप, जर असल्यास, संस्थेस प्राप्त झाल्यास त्याबाबत संस्थेच्या उप-विधीअंतर्गत देण्यात आलेल्या पद्धतीने व्यवहार केला जाईल संस्थेच्या नोंदणीकृत उप-विधीची प्रत दावेदार आक्षेपदारांना पाहण्याकरिता संस्थेच्या कार्यालर सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून तिच्या कालावधी

डेकाणः मुंबई

दि के. एन. ओम गणेश को-ऑप. हौसिं सोसायटी लि. करिता आणि त्यांच्या वतीने मान. सचिव

(मो): ८३५६०९६५९८

. समाप्तीपर्यंत स. ११ ते सायं. ७ या दरम्या

चुरस आहे. पण धावगतीच्या आधारे न्यूझीलंडचे पारडे जड आहे. अशावेळी पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर शेवटच्या सामन्यात मोठा विजय मिळवावा लागेल.

न्यूझीलंडचा रनरेट ०.३९८ आहे. हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा जास्त आहे. तिन्ही संघांनी आपला शेवटचा साखळी सामना जिंकल्यास, यापैकी कोणता संघ पुढे असेल हे रनरेटच्या आधारे ठरवले जाईल. पाकिस्तानचे सध्या ८ सामन्यांत ४ विजय आणि ४ पराभवांसह ८ गुण आहेत.

जा.क्र.श.न.प/जाहिरात/१७५४/२०२३



जल अभियंता विभाग र्ड-निविदा सूचना

S Interest of their							
विभाग		जल अभियंता					
उप विभाग		उप जल अभियंता (भांहुप संकूल)					
बोली आमंत्रण क्र.		२०२३_बृमुंमपा_९५९२५५					
विषय		भांडुप संकुलाच्या फिल्टरेशन प्लान्टच्या आवश्यक					
		सुट्या भागांसह एअर ब्लोअर्स (क्षमता ३९१४ एम३/					
		तास) ची दुरुस्ती.					
बोलीची विक्री		दिनांकः ०९.११.२०२३ रोजी ११.०० वाजेपासून					
		दिनांकः २९.११.२०२३ रोजी १६.०० वाजेपर्यंत.					
वेबसाईट		http://portal.mcgm.gov.in आणि https://mahatenders.gov.in					
संपर्क अधिकारी		सहाय्यक अभियंता (फिल्टर परिरक्षण) भांहुप संकुल					
३१)	नाव	श्री. एस. एम. खवले					
ब)	दूरध्वनी	૦૨૨-૨५६५८५५૧, ૦૨૨-૨५६५८५૧૨					
क)	मोबाईल क्र.	क. ९१६७२०३७२६					
ਭ)	ई-मेल eetcwbc.he@mcgm.gov.in/dyhebc@yahoo.com						

पीआरओ/१९५०/जाही./२०२३-२४ कार्यकारी अभियंता (टी.सी.डब्ल्यू.) भांडुप संकुल

उरवी टी ॲण्ड वेज लॅम्प्स लिमिटेड

सीआयएन: L31500MH2004PLC145760 पत्ताः दुकान क्र. ३२९, ॲव्हियर, निर्मुल गॅलेक्सी, ला.ब.शा. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८० भारत दुर. क्र.: +९९ २२ २५६५९३५५, ईमेल: info@uravilamps.com, वेबसाईट: www.uravilamps.con

त्रच्यर, २०२३ राजा समलत्या त्रमात्रिक जाणि सहामाहाकारता जन्तखामारादत विराय विन्कमार्थ विवरणम्त्र							
		(₹ लाखात, प्रति भाग उत्पन्न वगळता)					
अ. क्र.	तपशील	संपलेले त्रैमासिक सप्टें२०२३	संपलेली सहामाही सप्टें२०२३	संपलेले त्रेमासिक सप्टें२०२२			
9	एकूण उत्पन्न	9,069.44	9,९७६.०५	685.58			
5	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबींपूर्वी#)	93.90	935.68	69.42			
3	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबींपश्चात#)	93.90	935.68	69.42			
8	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबींपश्चात#)	५७.५३	999.89	રૂપ.७૧			
ч	कालावधीकरिता इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात))	५४.६૧	99६.५७	\$8.83			
દ્ય	भरणा केलेले इक्विटी समभाग भांडवल (दर्शनी मूल्य ₹ ९०/- प्रती भाग)	9,900	9,900	9,900			
6	राखीव (पूनर्मुल्यांकित राखीव वगळता)	-	9,३५९.३३	-			
۷	प्रतिभाग उत्पन्न (₹९०/- प्रत्येकी) (अखंडीत आणि खंडीत कार्यांकरिता)-						
	१. मूळ	٥.५२	9.08	0.32			
	२. सौम्यीकृत	૦.५૨	9.08	0.32			
_							

. वरील विवरणपत्र सेबी (सूचिबद्धता आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ वरात विवासम्बन्धः । स्वा (सूर्वाच्युक्ता जान) वर्ति वर्ति कार्यक्र जित्त्वयम् । च्या विनियमम् ३३ अनये स्टॉक एक्सपॅनकडे दाखल केलेल्या वितीय निकर्णाच्या तपशीलवा प्रारुपाचा सारांश आहे. निक्कांचि संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सपॅनक्या वेबसाईट्स म्हणनेर https://www.bseindia.com आणि https://www.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.uravilamps.com वर उपलब्ध आहेत.

दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीर निष्कर्ष लेखा समितीद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि ०८ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सभेमध्ये मंजूर करण्यात आले आहेत.

. वित्तीय निष्कर्ष कंपन्यांचे (भारतीय लेखा मानके)(सुधारणा) नियमन, २०१८ सह वाचावयाच्य कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहीत केल्यानुसार भारतीय लेखा मानके (आयएनर्ड एएस)च्या अनुपालनात बनविण्यात आले आहेत. दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वैधानिव

लेखापरिक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन आहेत. कंपनी एका विभागात म्हणजेच ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट्सचे उत्पादन आणि पुरवढा यामध्ये कार्यरत

आहे आणि आयएनडी एएस १०८ नुसार तो एकमेव अहवालयोग्य व्यवसाय विभाग समजण्यात येते आणि म्हणून विभागीय निष्कर्ष आणि विभागीय माहिती स्वतंत्ररित्या सादरी करण्यात आलेली नाही. उरवी टी ॲण्ड वेज लॅम्प्स लिमिटेड करिता आणि त्यांच्या वतीने

ਬहੀ/ श्री. निरज गह

ठिकाणः मुंबई

व्यवस्थापकीय संचालक आणि सीर्द्रओ डीआयएन: ००५*१५९*३२ रामेश्वर मीडिया



दिनांकः ०८.११.२०२३

दिनांक-०८/११/२०२३

ULB CODE-900289

माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत फटाके

वापराबाबत व पर्यावरण पूरक सण साजरे करणेबाबत जाहीर आवाहन शहापूर शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, भारत सरकार, अधिसूचना क्रमांक G.S.R. 682 (E). दि.०५/१०/१९९९ अन्वये १२५ dB (A1) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री किंवा वापर करण्यास मनाई केली आहे. अशा फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे.

तसेच आपणा सर्वांना माहितीच आहे की, आपण वातावरणीय बदलास सामोरे जात आहोत. वातावरणीय बदलाच्या अनेक कारणांपैकी हवेचे प्रदुषण हे एक महत्वाचे कारण आहे. विविध सण / उत्सवप्रसंगी आपण वाजवत असलेल्या फटाक्यांमध्ये कार्बन व सल्फरचे प्रमाण अधिक असते, जे विषारी वायूंची श्रेणी तयार करतात. हे वायू वनस्पती, पक्षी, प्राणी तसेच मानवी प्रजातीस हानी पोहचवतात. हवेचे प्रदूषण थांबविण्याची क्रिया आपण स्वतःपासून सुरु करू शकतो. सबब, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत येणाऱ्या सर्व सण उत्सवात फटाके वाजविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

(शिवराज विङ्ठलराव गायकवाड) मुख्याधिकारी शहापूर नगरपंचायत, शहापूर

